

शासकीय व इतर कार्यालयांमध्ये
वाहनांच्या वापरासंबंधी धोरण

१ एप्रिल, २००६ रोजी असलेला इंधनाचा दर

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग, मंत्रालय,

शासन निर्णय, क्रमांक - वाहन-१०.०५/प्र.क्र.२७/०६/विनियम

दिनांक :- २० जुलै, २००६

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - वाहन-१०.०५/प्र.क्र.१३/२००५/विनियम, दिनांक २५.५.२००५

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - वाहन-१०.०५/प्र.क्र.१३/२००५/विनियम, दिनांक २५.५.२००५
अन्वये शासकीय वाहन अनुज्ञेय असलेल्या अधिकाऱ्यांना खाजगी वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक ठोक रक्कम देण्याचे विहित करण्यात आले असून सदर शासन निर्णयानुसार सचिव दर्जापर्यंतच्या शासकीय वाहन वापरण्यास पात्र असलेल्या अधिकाऱ्यांसाठी इंधनाची मर्यादा दरमहा १२५ लिटर तर प्रधान सचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी इंधनाची मर्यादा दरमहा १५० लिटर व राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना २०० लिटर अशी ठरविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद - ३(६) नुसार दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्याच्या १ तारखेला लागू असणारा पेट्रोल / डिझेलचा प्रति लिटरचा दर त्यापुढील सहा महिन्यांसाठी अनुज्ञेय राहणार असून सदर दर वित्त विभागातर्फे घोषित करावयाचा आहे. त्यानुसार वित्त विभागाच्या दिनांक २५.५.२००५ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार शासकीय कामकाजासाठी खाजगी वाहन वापराचा पर्याय स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांना उपरोक्त इंधन वापराच्या विहित मर्यादेत इंधनाची प्रतिपूर्ती करण्यासाठी दिनांक १ एप्रिल, २००६ रोजी पेट्रोल / डिझेलचा प्रति लिटरचा दर खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहे :-

दिनांक १ एप्रिल, २००६ रोजीचा प्रति लिटरचा दर

पेट्रोल (एमएस) (रु.)	डिझेल (एचएसडी) (रु.)
४९.१६	३७.५७

- उपरोक्त दर हा दिनांक ३० सप्टेंबर, २००६ पर्यंत अनुज्ञेय राहील.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००६०७२१११४७४९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ना.हे.सोनारे)

अवर सचिव, वित्त विभाग

प्रति,

- * १. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०

- * २. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- * ३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- * ४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ५. राज्यपालांचे सचिव
- ६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ७. उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- ८. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- ९. सर्व आमदार
- १०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव/ सचिव
- ११. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
- १२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १५. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
- * १६. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- * १७. प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- १८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
- * १९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- * २०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- * २१. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई
- * २२. प्रमुख न्यायाधीश, कुटुंब न्यायालय, नागपूर/मुंबई, वांद्रे, मुंबई ४०० ०५१
- २३. उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद / नाशिक / अमरावती
- २४. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई / पुणे/ नागपूर / औरंगाबाद / नाशिक / अमरावती
- २५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २६. सर्व उप कोषागार अधिकारी
- २७. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
- २८. सर्व विभागीय आयुक्त
- २९. सर्व जिल्हाधिकारी
- ३०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३१. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- ३२. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकस रोड, नवी दिल्ली ११० ००१
- ३३. संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- ३४. वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३५. निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग
- * पत्राद्वारे.